BHIJIT TRADING CO. LTD.

Regd. Office : CHL No. 350/2801, Motilal Nagar 2, Opp. Shankar Temple, Goregaon (W) Mumbai, Maharashtra - 400062

E-mail: abhijitrading@gmail.com, Website: www.abhijittrading.in, CIN: L51909MH1982PLC351821

May 11, 2023

Mob.: +91-9891095232

+91-11-46082858

To,

The Department of Corporate Service

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai-400001

SCRIPT CODE: 539560 (Abhijit Trading Company Limited) EQ - ISIN - INE994N01019

Dear Sir/Madam.

Subject: Submission of Extract of Newspaper Publication of Annual Financial Results for the

Quarter and year ended March 31, 2023.

With reference to the above captioned subject, please find herewith enclosed copies of Newspaper Publication of Annual Financial Results for the Quarter and year ended March 31, 2023 Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The Annual Financial Results was published in one English Newspaper "English Daily Active Times" and in one Marathi Newspaper "Marathi Daily Dainik Mumbai Lakshadeep" in the language of the region where the registered office situated.

This is for your information and record.

Thanking You

For and on behalf of Board of Directors **Abhijit Trading Company Limited** 

Virendra Jain (Managing Director)

DIN: 00530078

Encl: a/a

#### DC INFOTECH & COMMUNICATION LIMITED

Regd. Office: Unit No 2, Aristocrate, Lajya Compound, Mogra Road, Andheri East Mumbai 400069 CIN: U74999MH2019PLC319622 / Phone: 022-28329000 Email: info@dcinfotech.com / Website: www.dcinfotech.com Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and

year ended 31.03.2023

Standalone Quarter Quarter Year Ended end Ended Particulars 31.03.23 31.03.23 31.03.22 Total Income from Operations 7630.44 9624.26 35989.38 Net Profit/(Loss) for the period (before tax, Exeptional and / or Extra ordinary items 286.95 948.85 166.25 Net Profit/(Loss) for the period (before tax, Exeptional 166.25 and after Extra ordinary items 286.95 948.85 Net Profit / (Loss) for the period after tax & Extraordinary 214.58 707.54 122.85 Total Comprehensive Income for the period (Comprising profit / (loss) After tax and other 214.58 707.54 122.85 comprehensive income (after tax) Equity Share Capital 1200.00 1200.00 1200.00 Earnings Per Share Basic & diluted

#### (face value of Rs. 5/- each) Notes:

The Above results have been recommended by Audit Committee and approved by the

Board of Directors at their respective meetings held on 08.05.2023 2 The above is an extract of the detailed Audited Standalone Financial Results for the Quarte and year ended 31.03.2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz www.bseindia.com, www.nseindia.com and on the company's website www.dcinfotech.com

For DC Infotech & Communication Limited

Place: Mumbai Dated: 08.05.2023 Chetankumar Timbadia (DIN - 06731478) Managing Director

5.90

0.96

(Rs. In Lakhs

### MPF SYSTEMS LIMITED

(PREVIOUSLY KNOWN AS MATHER AND PLATT FIRE SYSTEMS LIMITED) CIN: L65999MH1993PLC287894

Regd. Office: 108, Prime Plaza, J.V. Patel Compound,B.M. Road,
Elphinstone (W), Mumbai-400013.

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st MARCH 2023

	Standalone			
Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	
	31.03.2023	31.03.2023	31.03.2022	
Total income from operations (net)	-	1.20	3.85	
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax Net Profit / (Loss) from ordinary	(2.40)	(11.56)	(5.63)	
activities after tax	(2.40)	(11.56)	(5.63)	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	(2.40)	(11.56)	(5.63)	
(after Extraordinary items)	(2.40)	(11.56)	(5.63)	
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share) Reserves (excluding Revaluation	17.01	17.01	17.01	
Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items)	(141.26)	(141.26)	(129.70)	
(of Rs. 10/- each) Basic: Diluted:	-	-	-	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic : Diluted :	-	-	-	
Notes:	-			

tes:
Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.
The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by
the Board of Directors at their respective meeting held on 5th May, 2023. The results for thi
quarter ended 31st March 2023 have been reviewed by the Auditors.
The company operates in only one of the segment and therefore disclosure under Ind AS
108 "Operating Segment" is not required.

For MPF SYSTEMS LIMITED Poonam Sharm Company Secretary Membership No.A47218

DCB BANK

#### DEMAND NOTICE (IN PURSUANCE WITH SECTION 13(2) OF THE SARFAESI ACT, 2002

DCB BANK LTD has sanctioned Loans facility to the following borrowers, co-borrow mortgagors and guarantors to purchase residential premises &/or business purpose by creating equitable mortgage in favour of DCB BANK LIMITED. The repayment of the loan is irregular and the account is finally classified as Non Performing Asset in accordance with directions and guidelines of Reserve Bank of India.

DCB BANK has therefore invoked its rights under section 13 (2) of the SARFAESI ACT, 2002 and called upon the borrower to repay the total outstanding due mentioned therein days from the date of the said Demand Notice.

The borrowers, co-borrower, mortgagors and guarantors are hereby also called upon again publicly to pay the said total dues plus applicable interest and charges, penal interest till payment and/or realization within 60 days from the date of this notice failing which DCB BANK LIMITED shall resort to all or any of the legal rights to TAKE POSSESSION of the said properties/premises and dispose it and adjust the proceeds against the overdue amount. The borrowers, co-borrower, mortgagors and guarantors are also restrained from alienating or creating third party interest on the ownership of the property.

SR. NO.	LOAN A/C. NO.	BORROWER, CO-BORROWER, MORTGAGORS & GUARANTORS NAME	ADDRESS OF THE Mortgaged Property			
1.	DRHLMM000531577	1.Mr. Akshay Suresh Rewale 2.Mrs. Surekha Suresh Rewale	All that piece and parcel of Flat no. 006, admg. 225 sq. ft. Carpet area, on Ground Floor, Wing D, in building known as SAI SADAN, Constructed on land bearing CTS no 6 (part), 7, 7/1 to 7/3, 9, 9/1, to 9/4 and 10 (part), Survey no 256 and 257, Village Mulund (W), TaI. Kurla, Dist. Mumbai.			
	Demand Notice Date 17/04/2023	Demand Notice Amount ₹50,08,451.00/-	-			
2.	DRHLKEC00562092 DRBLKEC00565915	1. Mr. Prakash     Ramlakahan Singh     2. Mrs. Shashi     Shriprakash Singh     3. Mrs Shree Auto Garege     through its Proprietor     Mr. Prakash     Ramlakahan Singh	Flat No. A2, below Ground Floor in A wing, admeasuring 38.41 Square Meters Carpet area, in the building known as Varun Heights in Varun Hill Residency, constructed on the land bearing Survey No.97 Hissa No. A/1 Part and Survey No.97 Hissa No. A/10 Part, Plot No. 15 to 27 lying being and situated Village Belavali, Tal. Ambernath and Dist. Thane within the limits of Kulgaon Badlapur Municipal Council.			
Demand Notice Date 18/04/2023		Demand Notice Amount ₹20,94,230/-	-			
	Date: 11.05.2023 Authorized Officer Place: Mumbai / Thane DCB Bank Limited					

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that I am investigating the title of (1) Guruprasa Raghuvir Wagle and (2) Pushpa Guruprasad Wagle, who are claiming to be the owners in respect of the property mentioned in the Schedule II hereunder written

and are intending to sell the same to my clients. By and under an Agreement dated 16.01.1975, Messrs. National Builders had so Flat No.24, on the Fourth Floor in 'Suraj Apartments' ["said Old Property, more particularly mentioned in the Schedule I hereunder written] to Mr. Nand Gobindran

After sale of the said Old Property multiple times, (1) Guruprasad Raghuvir Wagle and (2) Pushpa Guruprasad Wagle, later became the owners of the said of Property. Upon redevelopment of the Society land and building i.e. 'Suraj Apartments', (1) Guruprasad Raghuvir Wagle and (2) Pushpa Guruprasad Wagle were allotted a new property [in lieu of the said Old Property], which is more particularly mentioned in the Schedule II hereunder written.

1) Guruprasad Raghuvir Wagle and (2) Pushpa Guruprasad Wagle, have lo he original documents as mentioned below.

Any persons having any claim, right, title or interest in respect of the propert nentioned above by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trus possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested t make the same known in writing to the undersigned at his office at Advocate Nev Chheda, c/o. Chheda & Associates, Shop No.7 & 8, Ground Floor, Madhur CHSL F.P.S. 55" and 56" Road, Near Veer Savarkar Garden, Nana Palkar Smruti Sami Marg, Borivali (West), Mumbai 400 092, within 15 (Fifteen) days from the date nereof along-with the certified copies of the supporting Deeds and/or documents failing the investigation for under mentioned premises will conclude without taking into consideration such claims or objections which are deemed to have been waived and abandoned and for which neither my clients nor me shall be responsible. Pleas tice that the answers/claims given by public Notice shall not be consid THE DETAILS OF ORIGINAL DOCUMENT LOST/ MISPLACED:

(1) Original Agreement dated 16.01.1975 between Messrs. National Builders (Th Builders' therein) and Mr. Nand Gobindram Badlani, along-with all othe documents therein such as payment receipts, possession letter and other

Guruprasad Raghuvir Wagle and Pushpa Guruprasad Wagle are in process t odge the Lost Report with the Concerned Police Station with respect to the same. 2) Original Share Certificate No. 24 comprising of 5 (Five) fully paid-up shares Rs.50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive numbers from 116 to 120 (both nclusive), issued by the **'Borivali Suraj Co-operative Housing Society Limited'.** Guruprasad Raghuvir Wagle and Pushpa Guruprasad Wagle have already lodg he Lost Report with the Kapurbawdi Police Station on 08.05.2023 under G. D

:THE SCHEDULE I ABOVE REFERRED TO:
Residential Premises being Flat Number B/24, admeasuring 348 Sq. Ft. Carpet Area on the **Fourth** Floor in the building known as **"Suraj Apartments"**, situal T.P.S.-III, Shimpoli Road, Kastur Park, Borivali (West), Mumbai 400 092.

:THE SCHEDULE II ABOVE REFERRED TO:
Residential Premises on Ownership basis being Flat No.1303, admeasuring 515 Sq.
-t. MOFA Carpet Area, on the 13 Floor in the New building known as "Suraj Apartments" situated at T.P.S.-III, Shimpoli Road, Kastur Park, Borivali (West Mumbai 400 092, Iying and being on a piece and parcel of land bearing Plot No.22 Final Plot No. 275(pt) {Old F.P. No. 324(pt)} of Town planning Scheme III of Boriva of Village Eksar, Taluka Borivali within the Registration District and Sub-District o Mumbai Sub-urban along-with 5 (Five) fully paid-up shares of Rupees Fifty Each pearing distinctive numbers 116 to 120 (both numbers inclusive) recorded in the Share Certificate No. 24 issued by the 'Borivali Suraj Co-operative Housing

Society Limited' bearing Registration No. BOM/HSG/5785/1979. Date: 11/05/2023 ADVOCATE, HIGH COURT

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that We, on behalf of our clients are investigating the title of Late MRS RAJKUMARI(E) CHANDULAL MORE owner of flat no. B/1403(New Flat) area admeasuring 45t sq. ft Carpet area, post Redevelopment, MANTRI OUR HOME COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Sahakar Nagar, behind Apna Bazar, J.P. Road, Andheri west, Mumbai 400053 details of the same are more particularly described in the schedule hereunder written hereinafte referred to as 'THE PREMISES'.

Late MRS. RAJKUMARI (E) CHANDULAL MORE died intestate and without making nomination as on 29<sup>th</sup> March 2023, and all the other legal heirs have decided amongst themselves of releasing their respective right, title interest in the said premises by execution of Deed of release and registration of the same in favour of MRS. SANGEETA SUNIL MORE, Widow of Late Mr. Suni handulal More Daughter in law of the deceased.

All persons (including any bank or institution) having any share, claim, right, title, interest or demand whatsoever into/upon or in respect of the premises and/ or any portion thereof including by way of sale, share, conveyance, acquisition, requisition, right of development, rights to utilise development potential, consumption of floor space index, partition ,transfer, exchange assignment, mortgagee, hypothecation, guarantee, charge, gift, bequest, under any agreemer /writing/documents or other deposition, or under any decree or award passed by any court of tribunal or authority or otherwise claiming howsoever including by operation of law (collective) "claims") are hereby requested to make the same known in writing, along with supporting documents to the undersigned at the address herein given below within (14) fourteen days from the date of publication hereof failing which it will be deemed that claimnat(s) has/have relinquished such claim/s and/or waived the right to exercise such claim/s and the same shall not be binding or the our clients.

### SCHEDULE

(Description of the premises)
Five fully paid=UP shares of face value INR 50/-(Fifty) each bearing distinctive nos. from 246tc 250 (both inclusive) under share certificate bearing No.50 endorsed on 2" June1976 by the OUR HOME Co-op. Housing Society Ltd., Flat no. C/33, Our HOME SOCIETY, Sahakar Nagar, behind Apna Bazar, J.P. Road, Andheri west, Mumbai 400053

Dated this 11th day of May 2023 MR. JAGDISH U ASWANI

> 172, Movie Tower, Plot no. 41, New Link Road, Yamuna Nagar, Andheri West Mumbai 400053. Mobile No. 9820467002 Email: vjaswani@hotmail.com

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that I am investigating the title of (1) Hasan Hussair Charaniya, (2) Rashid Nazim Charaniya and (3) Khima Toga Bharwad, co-owners in respect of the under mentioned property and are intending to sell the same to my client being (I) Hasmukh Kanji Chheda and (II) Sachin Hasmukh Chheda.

Any persons having any claim, right, title or interest in respect of the property mentioned above by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trust possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his office at Advocate Nev Chheda, c/o. Chheda & Associates, Shop No.7 & 8, Ground Floor, Madhur CHSL. T.P.S. 55 and 56 Road, Near Veer Savarkar Garden, Nana Palkar Smruti Samil Marg. Borivali (West). Mumbai: 400 092, within 15 (Fifteen) days from the date hered along-with the certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the investigation for under mentioned premises will conclude without taking into consideration such claims or objections which are deemed to have been waived an bonsideration such rollins or objections within all elevenide to have been warved an abandoned and for which neither my clients nor me shall be responsible. Please tak notice that the answers/claims given by public Notice shall not be considered.

SCHEDULE OF THE PROPERTY REFERRED TO ABOVE:

All that piece and parcel of land admeasuring 9770 Sq. Mtrs., out of larger plot of land situated at Village Amboli, Taluka Dahanu, District Palghar along-with the structures standing thereon being: (1) Ground Floor Structure [Hotel/Dhaba], Plinth Area admeasuring 2475 Sq. Ft. [Carpet/Built-Up] (2) Ground Floor structure [Gas Godown] Plinth Area admeasuring 528 Sq. Ft. [Carpet/Built-Up] along-with all building structures, messuages and tenements standing thereon or which may be constructed. till the date of possession standing on the piece and parcel of land bearing:

	Survey	Hissa					
	No.	No.	H.R.O P.K Total		N.A. Area		
	25	1/3	121.53.00	00.00.00	121.53.00	2430.00	
	25	1	0.38.98	0.59.49	00.98.47		
ce : Mumbai				Sd/- M	R. NEVIL P. CI	HHEDA	
te:11/	05/2023			CATE, HIGH	COURT		

Date: 11/05/2023

#### APPENDIX – IV [Rule 8(1)] DCB BANK POSSESSION NOTICE (Immovable Property)

Whereas, The undersigned being the authorised officer of DCB Bank Ltd, under the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued the demand notice calling upon the following borrowers to repay the amount being mentioned against their names

Sr. No		Description of Secured Asset	Outstanding Dues	Date of Demand Notice	Possession Date
1.	Mr. Sunny Jayendra Manek Mr. Jayendra Vallabdas Manek Mr. Mulesh Jayendra Manek Mrs. Shilpa Jayendra Manek	Flat No.903, 9th Floor, Neelam Co-operative Housing Society Limited, C.T.S. No. 71/A, 71/B, Tika No. 5, Kharkarali, Near Commissioner Office, Thane (W) - 400 601	₹58,31,995.98/-	29/04/2021	10/05/2023

Together with further interest, incidental expenses, cost, charges etc. till the date of payment

within 60 days from the receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount mentioned in demand notice, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken physical Possession of the property described herein above in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said act read with rule 8 of the said rules on the possession date mentioned above against their names.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties mentioned above and any dealings with the property will be subject to the charge of the DCB Bank Ltd, for the amount mentioned herein above

Authorized Office Date: 11.05.2023 Place: Thane DCB Bank Limited

#### MANGAL CREDIT & FINCORP LIMITED MANGAL

#### POSSESSION NOTICE - [(Appendix IV) Rule 8(1)) Whereas the Authorized officer of M/s Mangal Credit & Fincorp Limited (H

ferred to as "MCFL"), a Non-Banking I ancial Company Lotus Corporate Park, Ram Mandir Road, Off Western Express Highway, Goregao East, Mumbai, Maharashtra 400063, under the provisions of the Securitisation an Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (OF 2002) (hereinafter referred to as "Act") and in exercise of the powers conferred und Section 13(2) of the Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 200 section 13(2) of the Act read with Rule 3 of the Security Interest (enforcement) Rule, 2002; issued a Demand Notice dated 16.12.2022 calling upon 1. Mrs. Ulka Chandrashekhar Nair D/O Bipinbhai Ramanlal Chinai, Gunvant Villa, 7 Bungalows, Versova, Andheri West, Mumbai-400061. Also Att.- Plot No. 8, C.T.S. No. 1278, Survey No. 82 of Village Versova, Taluka Andheri, Mumbai o repay the amount mentioned in the notice i.e. Rs. 3,83,80,119/- (Rupees Three Crore Eighty Three Lakh Eighty Thousand One Hundred Nineteen Only) as on dated 15-Dec-2022, along with the applicable interest

Hundred Nineteen Only) as on dated 13-Dec-2022, along with the applicable interest and other charges within Sixty (60) days from the date of receipt of the said notice. The Borrower had failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) or section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 or 8th day of May 2023.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of MCFL for an amount of Rs. 3,83,80,1197. (Rupees Three Crore Eighty Three Lakh Eighty Thousand One Hundred Nineteen Only) as on dated 15-Dec-2022 along with the applicable interest and other charges. The attention of the Borrower is invited to provisions of sub-section (8) of section 13 o

he Act, in respect of time available, to rede DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY/SECURED ASSET IS AS UNDER:

"All the piece and parcel of Land Admeasuring 1286.30 Sq. Mtr. Bearing Plot No. 8, C.T.S No. 1278, Survey No. 82 of Village Versova, Taluka Andheri, Mumbai **Bounded By: On O**i Towards The North: Ratan Kunj Tower , On Or Towards The East: Internal Road, On Or Towards The West: Arabin Sea, On Or Towards The South: Parekh Building"

**Authorized Office** For M/s Mangal Credit & Fincorp Limited

### **BALU FORGE INDUSTRIES LIMITED** CIN: L29100MH1989PLC255933

Regd. Office: 506 Fifth Floor, Imperial Palace 45, Telly Park Road, Andheri (East), Mumbai - 400 069 Website: www.baluindustries.com Email Id:compliance@baluindustries.com. (M):- 86550 75578 Extract of Consolidated Audited Financial Results For the Quarter & Year ended 31st March 2023.

Consolidated (Amount in Lakhs) Quarter Ended 31-03-2023 31-12-2022 31-03-2022 31-03-2023 31-03-2022 **Particulars** Total Income from Operations 12.432.93 9.201.46 8,749.19 | 33,928.48 | 29,460.54 Net Profit / (Loss) for the period (before Tax. 1,347.92 5,056.53 Exceptional and/or Extraordinary items#) 1.726.72 1,705.61 3,929.01 Net Profit / (Loss) for the period before tax 5,056.53 (after Exceptional and/or Extraordinary items# 1,726.72 1,705.61 1,327.42 3,908.51 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 1,523.84 1,145.20 1,063.67 3,891.29 2,984.43 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax 1,143.59 1,062.30 3,900.25 3,001.78 and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 8,336.49 8,336.49 8,231.49 8,336.49 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year. 7.631.25 Earnings Per Share (for continuing and discontinued operations) 2. Diluted 1.83 1.37 1.29 4.67 3.6 Notes:1 Additional Information on Standalone Financial Results Pursuants to Reg. 47(1)(b)

Total Income from Operation: 8.368.01 7.711.52 8.748.86 28,186.51 29,358.42 Net Profit / (Loss) for the period before tax 1.361.56 1.390.55 1.375.06 4.364.67 3.988.49 1,158.68 830.14 3,199.43 3,043.91 Net Profit / (Loss) for the period after tax 1,090.81 Note: a) The above is an extract of the detailed format of Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterl and Yearly Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz

For Balu Forge Industries Limite

Jaspalsingh Chandock Managing Director Date : 9th May, 2023 DIN 00813218

www.bseindia.com and www.baluindustries.com.

# NOTICE TATA ELXSI LIMITED eri - Kurla Road Dundavali, Andh

Notice is hereby given that the certificates for the under mentioned Securities have beer lost/misplaced and the holder/applicant of the Securities have applied to the Company to issue duplicate certificates Any person who has a claim in respect of the said securities should Lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue Duplicate Certificates without furthe

Names of holders	Kind of Securities	Distinctive Nos	No.of shares
	& face value		
Mamta Pankaj Mehta	Equity	19690331-19690430	100
	Rs.10/- each	13000911-13001010	100
		19816131-19816230	100
		31891742-31891841	100
		19980731-19980830	100
Pankaj R Mehta	Equity	31159921-31160020	100
	Rs.10/- each	31160021-31160120	100
		31166921-30067020	100
Diagon Mondo		'	

MAMTA PANKAJ MEHTA

NOTICE /anita Dattatray Patil was a member of the Vasudev

axmi Co-Operative Housing Society Limited., having address at Office no.105, Kelkar Road, Dombivli (East 421201 and holding Office No. 105, in the building of the society died on 03/10/2014 without making any nomination The society hereby invites claims or objections from the eir or heirs or other claimants/objector or objectors to the ansfer of the said shares and interest of the decease transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his herbitheir claims/objections for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society, shall be free to deal with the starse and interest of the deceased member in the capital/ shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors. In the office of the ADVOCATE BHACYASHRI BHANDARI 9821999938 between 11 A.M. TO6 P.M. from the date for dublication of the notice till the shares and interest of the deceased member in the capital TO 6 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date : 11-05-2023 For and on behalf of Place : Dombivili ADV. BHAGYASHRI BHANDARI ADD: 13, Yasholata, 2nd Floor, Near Leva Bavan, Opp. Dhotre Compound, DOMBIVLI (EAST).

(for continuing and discontinued operations)-

Date: 10.05.2023

### Parshva Enterprises Limited

CIN: L51909MH2017PLC297910

Regd Off: - 811 A Wing, Jaswanti Allied Business Cen Ramchandra Lane Extn., Malad West, Mumbai – 400064.

Tel.: 022-49729700 | Website: www.parshvaenterprises.co.in | E-mail: info@parshvaenterprises.co.in

## **EXTRACT OF THE AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS**

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023 (Rs. in Lakhs Quarter Ended Year ended 31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) Total income from operations (net) 528.3 475.1 348.57 1829.53 1353.65 Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) 9.23 8.10 8 10 30.37 30.69 Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) 9.23 8.10 8.10 29.65 28.80 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) 6.83 5.99 5.66 21.44 20.98 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up) 1004.9 1004.97 1004.9 1004.9 1004.97 Earnings per share (of Rs.10/- each )

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and yearly Financial Results are available on the website of the Company (www.parshvaenterprises.co.in ) and on the website of Stock Exchange where the share of the Company are listed at BSE Limited (www.bseindia.com)

The above result for the Quarter and year ended March 31, 2023 have been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 10th May, 2023. and have been approved by the statutory Auditor of the

For Parshva Enterprises Limited

**Prashant Vora** 

DIN:06574912

**Managing Directo** 

Place: Mumbai Date: 10.05.2023

**ABHIJIT TRADING CO LTD** 

CIN:L51909DL1982PLC241785 Regd. Office: Chl No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon (W) Mumbai 400062 IN Corp. Off:16/121-122, Jain Bhawan, Faiz Road, W.E.A Karol Bagh, New Delhi-110005. Email Id- abhijitrading@gmail.com, Website- www.abhijittrading.in

	Ph. 011-23637497					
	Audited Financial Result fo	r the Quart	er and year	Ended 31.0	3.2023	
						₹ in lacs
			Quarter Ended			Ended
SI.	Particulars	01.01.2023	01.10.2022	01.01.2022	01.04.2022	01.04.2021
No.		to 31.03.2023	to 31.12.2022	to 31.03.2022	to 31.03.2023	to 31.03.2022
		(₹) Audited	(₹) Unaudited	(₹) Audited	(₹) Audited	(₹) Audited
1	Total Income from operations	13.97	13.43	33.46	49.41	54.95
2	Net Profit / Loss for the period before tax	(2.88)	9.86	28.99	21.01	41.03
	and exceptional items					
3	Net Profit/ Loss for the period before tax	(2.88)	9.86	28.99	21.01	41.03
	(after exceptional items)					
4	Net Profit/ Loss for the period after tax	(8.59)	9.86	18.44	15.29	30.47
	(after exceptional items)					
5	Total Comprehensive income/ loss for the	(8.59)	9.86	18.44	15.29	30.47
	period [comprising profit/ loss for the					
	period (after tax) and other comprehensive					
	income/ loss (after tax)]					
6	Paid up equity share capital	146.62	146.62	146.62	146.62	146.62
7	Reserve (excluding revaluation reserve) as	-	-	-	-	774.17
	shown in the balance sheet for					
	previous year					
8	Earning per share (of Rs. 10/- each)	(0.59)	0.67	1.26	1.04	2.08

Note 1. The above is an extract of the detailed format of quarterly and year end financial results filed with the stock exchange under regualtion 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015. the full format of the quarterly and year end financial results are available on the company's website www.abhijittrading.in and also on the website of BSE Limited i.e <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>

For and on behalf of board of directors of ABHIJIT TRADING CO LTD

Basic & Diluted

Virendra Jain Managing Director DIN: 00530078 Date: 10.05.2023 Place: New Delhi

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to public at large that the Owners i.e. Mathurabai Tarachand Dhanawat, Varsha Tarachand Dhanawat, Virajsingh Rajendra Singh Dobhal (hereinafter referred to as "the Said Owners"), are having right, title and interest in respect of the property described in the Schedule hereunder written.

1. The said Owners have represented that the following are the flow of title in respect of the transaction related to the schedule

a. The unit purchaser of the Magnum Opus building have formed a Co-Operative Society in the name and style of Rachanaa Magnum Opus Premises Co-Operative Society Ltd., which was came to be registered with the Registrar bearing Reference No. WHE/GE/N/O/540/2002 dated 20.10.2002 under the provision of Maharashtra Co-operative Society's Act 1960, (hereinafter referred to as "the Said Society").

b. By and under Agreement dated 04.09.2003, M/s. Rachanaa have sold Unit No. 305 in Magnum Opus building more particularly mentioned in the schedule herein, unto and in favour of Mr. Kumar D. Shah & Ms. Rashmi D. Shah, for the terms and condition mentioned herein.

c. The said society has issued 10 fully paid-up shares of Rs. 50/- (Rupees Fifty only) each and bearing distinctive Nos. 201 to 210 (both inclusive) represented by Share Certificate No. 21 issued by the Society ("hereinafter referred to as "the Said

d. By and under Gift Deed dated 11.07.2006, registered under Sr. No. BDR4-05383-2006 dated 15.07.2006, Mr. Kumar D. Shah & Ms. Rashmi D. Shah, gifted all their undivided share, right, title and interest in the said Property unto and in favour of their mother  ${\bf Mrs.\ Nisha\ Dinesh\ Shah}$  for the terms and condition mentioned herein. e. By and under Deed of Transfer dated 05.12.2013, registered under Sr. No. BDR1-12055-2013 dated 05.12.2013, the said

Property was transferred unto and in favour of Mrs. Aparna Yogesh Dhanawat for the terms and condition mentioned By and under a Sale Deed dated 22.11.2019, registered under Sr. No. BDR4-9128-2019 dated 22.11.2019, said Mrs Aparna Yogesh Dhanawat, sold, transferred and assigned the said Property unto and in favour of Mr. Suresh Shaligram

Thakare for the terms and condition mentioned herein.  $g.\ \ By\ and\ under\ a\ Sale\ Deed\ dated\ 03.01.2023, registered\ under\ Sr.\ No.\ BDR4-107-2023\ dated\ 03.01.2023, said\ \textbf{Mr.\ Suresh}$ Shaligram Thakare, sold, transferred and assigned the said Property unto and in favour of said Owners for the terms and

condition mentioned herein. Accordingly, said Owners have become sole and absolute owners in respect of the said

2. Owner has principally agreed to sale to our client the property described in the Schedule hereunder written.

3. In the event of any person, Company, Firm, Association of Person, Public or Private Trust, or persons or any association of persons or any other entity other than what has been expressly been recorded herein having and/o claiming any right, title interest and/or claim in, to or over the said property or any part thereof either by way of sale, exchange, assignment, gift, mortgage, trust, inheritance, possession, bequest, maintenance, lien, legacy, lease, tenancy, license, lis-pendens, custodialegis, easement or otherwise, or any other right or any other interest, notice of such a claim stating therein the nature of claim or interest along with other particulars sufficient to identify the same as well as the copies of the relevant documents, if any, in support of such a claim or interest must be lodged in my office at Premises No. 04, First Floor, Plot No. 37, RSC-19, Part - 1, MHADA Layout, Gorai Sangli Co-operative Housing Society Ltd., Gorai Road, Borivali (West), Mumbai - 400 091, within a period of 14 days from the first publication of this notice. In the event of our receiving no such notice within the aforesaid period, it shall be presumed that the title of the said Owner to the Property based on the facts herein recorded is clear, marketable and free from all encumbrances or in any event, the holder/s of the claims, if any, has/have waived the same. In such an event, we shall be issuing necessary certificate to our client without being liable in any manner whatsoever to taking in any manner cognizance of such claim/s, if any, which may be raised after the said period

## THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT Unit No.305 admeasuring 482 Sq.Ft. carpet area, on the 3rd Floor, of Building known as "Magnum Opus" ("Rachanaa"), and standing on all that piece or parcel of land bearing Plot No.3C, Survey No.353, Hissa No.1 (Part) and now bearing corresponding CTS No.4103C and CTS No. 4103C/1 to 4 of Village Kole Kalyan, Taluka Andheri, in the Registration District and Sub-District of Mumbai city and Mumbai Suburban District, lying and being situated at Shanti Nagar Industrial Area, Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055, and present building is consisting of Ground plus four upper floors TOGETHER WITH 10 fully paid up share of Rs. 50/- each, bearing distinctive Nos. from 201 to 210 (both inclusive) under Share Certificate No.21 issued by Rachanaa Magnum Opus Premises Co-operative Society Ltd., TOGETHER WITH a Car Parking Space No. 28.

For PRIME LEGEM, Proprietor

Date: 11th May, 2023

#### NOTICE

Vanita Dattatray Patil was a member of the Vasudev Laxmi Co-Operative Housing Society Limited., having address at Office no.105, Kelkar Road, Dombivli (East 421201 and holding Office No. 105, in the building of the society died on 03/10/2014 without making any nomination he society hereby invites claims or objections from th heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased mber in the capital/property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her their claims/objections for transfer of share and interest of and a dama sogue and the decased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society, shall be free to deal with the shares and interest of the decased member in the capital/ the bye-laws of the society. The claims/objections if any, eived by the society for transfer of shares and interes of the deceased member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered by law of the society is available for inspection by the s/objectors. In the office of the ADVOCATE HAGYASHRI BHANDARI 9821999938 betwe O6 P.M. from the date of publication of the notice till the ate of expiry of its period.

Date : 11-05-2023 Date: 11-05-2023
Place: Dombivili ADV. BHAGYASHRI BHANDARI
ADD: 13, Yasholata, 2nd Floor, Near Leva Bavan,
Opp. Dhotre Compound, DOMBIVLI (EAST).

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that our client viz Mrs. Marie D'souza, was holding [
Original Allotment Letter issued in the rear 1974 to Mr. Suhas Anant, [2 Original Agreement in the year 1975 between Mr. Suhas Anant and Mr. Uday R. Walawalkar and [3] Origina ment for Sale in the year 197 etween Mr. Uday R. Walawalkar an Mrs. Marie D'souza of Flat No. 27 Ground Floor, Building No. 3 Mandpeshwar Dham Co-operativ Housing Society Limited, Plot No. 16-A axman Mhatre Road, Borivali (West Jumbai 400103 [said Origina Documents] which are lost/misplace

and not found after search.

Our clients hereby invite claims from general public on the said Origina ocuments as our clients have reated any third party rights on the sai Original Documents as well as no nanded over the said Original Document o any third Person, Firm, Society Company, Corporation or any Bod

any Person, Firm, Society, Company Corporation or any Body Corporat naving any claim or lien, with regard t the said Original Documents may fil such claims or objections if any, together with relevant documents within the period of 14 days from the date of this notice to. M/s. Bhogale & Associates

Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisa Udavachal CHS Ltd., Ashokvan, Shi /allabh Road, Borivali [East], Mumba 100 066.

If no claims or objections, as above, ar received within the stipulated period, outlients shall, at future date, treat any sucl claims, objections and/or rights havin en waived, forfeited and / or annulled

M/s. Bhogale & Association Date: 11/05

**हसमुख छेडा** यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे.

सूचनेद्वारे दिलेले उत्तर/दावा विचारात घेतले जणार नाही.

असलेल्या ताबा घेण्याच्या तारखेपर्यंत बांधलेल्या सर्व संरचना.

हिस्सा क्र.

8/3

सर्व्हे क्र.

२५

ठिकाण: मुंबई

दिनांक: ११.०५.२०२३

दिनांक: ११.०५.२०२३

### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती मल्लीका टी नायर या हरी निकेतन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. बांगर नगर. गोरेगाव (प.). मंबई-४००१०४ येथील सोसायटीच्या सह-सदस्या होत्या आणि फ्लॅट क्र.एफ-७/४, हरी निकेतन को-ऑपरेटिव्ह हौसिंग नोसायटी लिमिटेड, बांगर नगर, गोरेगाव (प.), मंबई: १००१०४ (सदर फ्लॅट) येथील जागेतील ५०% शेअर्स व हितधारक होत्या. यांचे मुंबई येथे २५.०५.२०११ रोजी निधन झाले, त्यांनी सदर फ्लॅटबाबत त्यांचे ५०% करिता वारसदार नेमलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटमधील ५०% शेअर्सबाब विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, वारसाहक ताबा किंवा इतर कोणत्याही स्वरुपाचा आक्षेप किंवा रावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पगर्व्याच्या प्रतीमह त्यांचे टावा/आक्षेप खालील ऱ्वाक्षरीकर्ताकडे सदर सचना प्रकाशन तारखेपासन **१**५ **दिवसांच्या** कालावधीत कळवावेत. अन्यथा अशा व्यक्ती/ संस्थाचे आक्षेप/दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि सदर फ्लॅटचे ५०% शेअर्स व हित अर्जदार कमारी चंदिका अचधन नायर गांच्या नावे योग्य प्रक्रियेचे पालन करून हस्तांतर केले

आज दिनांकीत ११.०५.२०२३

ॲक्मे कन्सल्टन्सी सर्विसेस ए२३/९१. सिद्धार्थ नगर. झवेरी गॅस सर्विसेसच्या पढची गल्ली, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४.

वकील मनिषा प्रभ

#### PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN: se take notice that SHASHI MOHANLAL BATRA (the Owners) have agreed to sell to my clients the undermentioned residential flat more particularly described in the Schedule hereunde written. Any person/s having any claim, right, title or interest in the undermentioned residential flat by way of sale, exchange, mortgage, gift, trust nheritance, possession, lease, sub-lease license, tenancy, suit, decree, judgmen injunction, attachment, lis pendens, charge, lie or otherwise are hereby required to notify the same In writing along with documents in support thereof to the undersigned her office at Lawyer's Chambers, Bhaskar Building, Bandra Court, 2nd Floor, A.K. Marg, Bandra East, Mumbai-400051 within 14 days from the date of publication hereof, failing which, it shall be presumed that no person has any claim, right, title or interest in the undermentioned residential flat been waived and the sale and transfer of the undermentioned residential flat will be completed

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO Residential Flat No.-B/20 adm.477 sq.ft.
Carpet area situated on the 3RD floor, GNAT
VIKRANT CO-OPERATIVE HOUSING
SOCIETY LTD.Registered No. BOM/HSG/3778 OF 1972 Pavri House, Poc Street, Santacruz West, Mumbai- 400054 Maharashtra, with the right, title and interest o the Owner in the share capital in the sa Society being 10 fully paid up shares of Rs. 50 each bearing distinctive nos.96 to 100 (both inclusive) bearing Share Certificate No.20 dated 11th June 1984 issued for Flat No. B/20

ASHWINI S. DALVI Date: 11-05-2023 ADVOCATE HIGH COUR Bandra Court, 2nd Floor, A. K. Marc Bandra (East), Mumbai- 400051

एन.ए. क्षेत्र

2830.00

सही/- श्री. नेविल पी. छेडा

स्टार गॅलेक्सी कोहौसोलि.करिता

एकत्रित (रु. लाखात)

मा. सचिव/अध्यक्ष

लेखापरिक्षित

२९४६०.५४

३९२९.0१

3906.48

वकील, उच्च न्यायालय

येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) हसन हुसेन चरानीया, (२) रशिद नझीम चरानीया व (३)

**खिमा तोगा भारवाड** हे खालील नमुद मालमत्तेचे सह-मालक असून त्यांच्या अधिकाराची मी चौकर्श

करीत आहे आणि त्यांना सदर मालमत्ता माझे अशील (१) हसमुख कानजी छेडा व (२) सचिन

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्तेबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक्क, बक्षीस, भाडेपट्टा

वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित

असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठठ्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसः

खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय **ॲडव्होकेट नेविल छेडा, द्वारा छेडा ॲण्ड असोसिएटस, दका**न

क्र.७ व ८. तळमजला. मधर कोहौसोलि.. टीपीएस ५५वा व ५६वा रस्ता. वीर सावरकर मैदानाजवळ

नाना पालकर स्मृती समितो मार्ग, <mark>बोरिवली (प.), मुंबई-४०००९२</mark> यांच्याकडे आजच्या तारखेपासून

१५ (पंधरा) दिवसांत कळवावे, अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद

आणि त्याकरिता माझे अशील किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपया नोंद असावी की, जाहीर

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

जमीन क्षेत्रफळ ९७७० चौ.फु., जमिनीचे मोठे भाग पैकी जागा, गाव आंबोली, तालुका डहाण. जिल्ह

पालघर येथील त्यावर असलेल्या संरचना (१) तळमजला संरचना (हॉटेल/ढाबा), जोते क्षेत्र २४७५

चौ.फु. (कार्पेट/बिल्टअप), (२) तळमजला संरचना (गॅस गोदाम), जोते क्षेत्र ५२८ चौ.फु. (कार्पेट/

बेल्टअप) तसेच त्या जागेवर उभे असलेल्या सर्व संरचना किंवा जिमनीचे सर्व भाग व खंड याव

जाहीर सूचना

श्रीमती रेश्मीबेन बाबुलाल सुराणा (यांचे 0२.0३.२०२३ रोजी निधन झाले) या मालकीत्वा

निवासी जागा **फ्लॅट क्र.बी/३,** तळमजला (क्षेत्रफळ ४९० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र), **स्टार गॅलेक्सी** 

म्हणन ज्ञात इमारत 'बी', एल.टी. रोड. सेन्ट ॲनेस हायस्कल समोर. बोरिवली (प.). मंबई-

४०००९२ या जागेच्या एकमेव मालक व नोंदणीकत सदस्या होत्या. तसेच स्टार गॅलेक्सी कोहौसोलि

म्हणून ज्ञात सोसायटीमध्ये सदस्यत्व अधिकार होते. सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भाडवल/

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा

अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या

प्रसिध्दीपासून ७ **(सात) दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या

शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी

कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही

दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास

सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व

हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील

तरतदींनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार

आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सर्चिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी उपलब्ध

पी.के

00.00.00

979.43.00

एच.आर.ओ.

979.43.00

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. पंकज** कमार चंदकांत मिस्त्री व श्री. संजय कमा वंद्रकांत मिस्त्री हे फ्लॅट क्र.जी-१०, तळमजला क्षेत्रफळ २५५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, न्यु नवरंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात गोसायटी, नोंद क्र.टीएनए/(टीएनए)/एचएसजी टीसी)/१७२५/१९८७-१८८८, गाव खारी . भाईंदर (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे-४०११०५ या जागेचे मालक/सदस्य आहेत. **मे. योगी** <mark>बेल्डर्स आणि श्री. गोपाल मंडप्पा पुजारी</mark> यांच्य रम्यान दिनांक ३१.०७.१९८३ रोजी करारनाम बिल्डर करारनामा) झाला आणि **श्री. गोपा**ल . iडप्पा पुजारी आणि श्री. कानुभाई चंद्रकांत मेस्त्री, श्री. पंकज कुमार चंद्रकांत मिस्त्री व श्री. संजय कमार चंदकांत मिस्त्री यांच्या दरम्या देनांक ०८.०७.१९८९ रोजी विक्री करारनाम पुर्नविक्री करारनामा) झाला आणि **श्री. कानुभा**ः बंद्रकांत मिस्त्री आणि श्री. पंकज कुमार चंद्रकां मेस्त्री व श्री. संजय कुमार चंद्रकांत मिस्त्री यांनी २८.०३.१९९८ रोजी मुक्तता करारनामा निष्पादिर hला. सदर मुळ प्रथम करारनामा<mark>,</mark> पुर्नविक्री करारनाम आणि सदर फ्लॅटचे भागप्रमाणपत्र हरवले आहेत. जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस वैयक्तिक, कंपनी, संस्था इत्यादींना काही दावा नसल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांस यांचे आक्षेप सदर सूचनेच्या तारखेपासून 💔 **दिवसांत** कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा

सदर फ्लॅटवरील त्याग केले आहेत असे समजल नाईल याची नोंद घ्यावी. दिलीप के. पांड्ये दिनांक: ११.०५.२०२३ वकील उच्च न्यायालय

बी/१०९, भाईदया नगर बी इमारत, नवघर रोड,

भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. MEHUL AMRATLAL GADHIA

member In respect of Gangotri Building, Flat No. 1-A. 1st Floor of Banganga Darshan Co-operative Hsa Society Ltd., 88-89-A Banganga Walkeshwar Mumbai 400006. has lost original share certificates and has applied to the Society for issuing a duplicate Share Certificates in lieu of the original one either lost / misplaced by him. The applicant has undertaken to the Society that if he finds the original Share Certificate ssued to him hereafter, he will not misuse the same but return it to the Society for cancellation and record Objections to the issue of duplicate Share Certificate to the said member are hereby invited from concerned person/s within 15 days from the date of publication of this Notice. If no objection is received as stated above. the Society shall be ree to issue Duplicate Share Certificate to the member. Banganga Darshan Co-operative

Hsg. Society Ltd. 88-89-A, Banganga, Walkeshwar, Mumbai-400006.

Banganga Darshan Co-operative Hsg. Society Ltd. Sd/-

Plaintiff

Hon. Secretary Date: 10th May 2023

Place : Mumbai

### **PUBLIC NOTICE** IN THE COURT OF CIVIL JUDGE,9-2<sup>rd</sup> Joint Civil Judge Senior DIVISION, THANE AT THANE Reg. Spl. Suit No. 452 of 2021 Exh. No. 16.

MR. SANJEEV KUMAR

Age: 49 vears. Occ: Artist Having address at W.P. 456/5, Wazirpur Village, Ashok Vihar, Delhi-110052. Contact No.9769383431

M/S KARMA CONSTRUCTIONS A Partnership Firm consisting of its partners

A). Mr. Malook Nagar B). AIMS Promoter Pvt. Ltd.

C). Mr. Sumesh Kumar Badmilla Jain D). Mr. Rajkumar Kuldeepsingh Rathod All having address at Shop no.07, 1st Floor, Krishnadham, Navghar Village, Bhayander (E) - 401105. ... Defendant

M/S KARMA CONSTRUCTIONS

A Partnership Firm consisting of its partners A). Mr. Malook Nagar B). AIMS Promoter Pvt. Ltd. C). Mr. Sumesh Kumar Badmilal Jain D). Mr. Rajkumar Kuldeepsingh Rathod All having address at Shop no 07, 1st Floor, Krishnadham, Navghar Village,

Whereas the plaintiff above named filed above the present civil suit filed for the Declaration and Permanent Injunction u/s 34 of the Specific Relief Act, 1963 before the And whereas the summons issued to the defendants by this Hon'ble Court was found with

R PAD as unserved. However, the Hon'ble Court was pleased to pass an order of pape upublication with reference to the above mentioned defendants.

You are hereby given notice in the above matter to appear in the Hon'ble Court in person or by pleader duly instructed and to file your say **on or before 14/06/2023 at 11 a.m. or within 30 days** from the date of publication failing which the said suit will be heard in your absence and determine ex-parte against you. By Order

Given under the hands and seal of the court this 6<sup>th</sup> day of May 2023.

Superintendent(Judicial Branch) Civil Judge (J.D.), Thane

### जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, (१) श्रीमती स्मिता विनोद सोलंकी व (२) श्री. **विशाल विनोद सोलंकी** हे फ्लॅट क्र.९०१, ए विंग, ९वा मजला, क्षेत्रफळ ४९० चौ.फु कार्पेट क्षेत्र, अमरदीप महल को-ऑपरेटिव्ह हौ.सो.लि. (यापुढे मालमत्ता) येथील जागेचे १००% अविभाजीत अधिकार, हक व हित तसेच वहिवाट, वापर आणि ताब्याचे संयुक्त मालक आहेत, यांच्याकडून सदर मालमत्ता खरेदी करण्यास माझे अशील व्यवहार करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस कोणा संस्थेस सदर मालमत्ता किंवा भागावर वापर, वहिवाट, किंवा ताबा त्र्यवहार असल्यास किंवा याबाबत करारनामा किंवा दस्तावेज केले असल्यास किंवा विक्री किंवा वहिवाट, तारण, न्यास, अधिभार, मालकीहक्क, ताबा, बक्षिस, वारसाहक, मुक्तता. भाडेपट्टा, परवाना किंवा अन्य इतर प्रकारे दावा किंवा आक्षेप असल्यास किंवा इच्छित एमओयू , विक्री करारनामा बाबत किंवा सदर मालमत्तेचा अर्थात **फ्लॅट क्र.९०१** चे करारनामा व हस्तांतरणास आक्षेप असल्यास आणि माझे अशिलाकडे सदर मालमत्तेचा ताब देण्यास आक्षेप असल्यास दावेदारांनी त्यांचे दावा योग्य पुराव्यांसह खाली स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सुचना तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा कोणाकडूनही पुढील दावा किंवा आक्षेप स्विकारले जाणार नाही आणि सदर मालमत्तेबाबत विक्री पुर्ण करण्याची प्रक्रिया आमचे

## वर संदर्भित अनुसूची

फ्लॅट क्र.९०१, ए विंग, ९वा मजला, क्षेत्रफळ ४९० चौ. फू. कार्पेट क्षेत्र, अमरदीप महल को-ऑपरेटिव्ह हौ.सो.लि., जमीन सर्व्हे क्र.१०३, हिस्सा क्र.४, ५ व ८, संबंधित सीटीएस क्र.१६६७, १६६७ १ ते ८, १६६९, १६६९ १ ते २१, १६७०, १६७० १ ते ५, गाव विलेपार्ले, एफ.पी.क्र.२०९ (टीपीएस ५), नंदा पाठक रोड, विलेपार्ले (पु.), मुंबई-४०००५७, महाराष्ट्र या जागेचे तसेच सोसायटीद्वारा वितरीत दिनांक ५ ऑक्टोबर, २०२२ रोजीचे सदस्य नोंद्र क्र.३४, भागप्रमाणपत्र क्र.३४ अंतर्गत रु.५००/- सरासरी मुल्याचे अनुक्रमांक ३३१ ते ३४० (दोन्हीसह) धारक रु.५०/- प्रत्येकीचे १० (दहा) पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स, गाव विलेपार्ले (पु.), मुंबई, उपनगर जिल्हा.

ठिकाणः मंबई **दिनांक**ः ११.०५.२०२३ सही/- वकील हिना एच. सरवय्या वकील मुंबई उच्च न्यायालय

फ्लॅट क्र. ए/३०२, ३ रा मजला, कमल अपार्ट. आझाद रोड, फायर ब्रिगेडच्या पुढे, विलेपार्ले (पू.) मुंबई-४०००५७. मोबा क्र.:९८६७७७०२७६, ई-मेल:sarvaiyah@yahoo.com

#### SARJIVAN BUILDING NO. 2 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

REGN NO. MUM / WP / HSG (TC) 13939 / 2007-2008 dated 05.09.2007 OFFICE: ROOM NO. 65, SÁRJIVAN BUILDING NO. 2 CO-OP. HSG SOCIETY LTD., S. K. PATIL HOSPITAL ROAD, MALAD (EAST), MUMBAI 400 097

## **Public Notice**

Notice is hereby given to the Public that Share Certificate no 51 bearing distinctive numbers from 781 to 810 for Flat no 51 in Sarjivar Building No. 2 CHS, S. K. Patil Hospital Road, Malad East, Mumbai standing in the name of Pravina Dinesh Mehta has been reported lost / misplaced and an application has been made by her to the society for issue of duplicate share certificate.

Smt Pravina Dinesh Mehta also lodged the FIR Dated 2/5/2023 Lost Report No 368 for misplacement of original share certificates All persons are hereby informed not to deal or carry out any

transaction with anvone on the basis of the said missing document. I anyone has already carried out or being carried out or has any right title or interest in the said flat is hereby notified to inform the undersigned in writing on the below mentioned address within 15 days rom date of this publication.

Dated this 11th day of May, 2023

Secretary Sarjivan Building No2 Co-operative Housing Society Ltd.
S. K. Patil Hospital Road,
Malad East, Mumbai- 400 097.

# सार्वजनिक सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की माझे अशील, श्रीमती निलम अजय झावर, राहणाऱ्या फ्लॅं क्र. ७०२, ए-१, तारा टॉवर, एस.एन.रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८० यांनी अधोरेखित औद्योगिक युनिटच्या मालकीच्या शीर्षकाची पडताळणी आणि तपासणी करण्यास सहमती दर्शवली आहें. अधोरेखित औद्योगिक युनिट मूळत: श्रीमती विजया मिश्रीलाल झावर, श्री.अजय मिश्रीलाल झावर, श्री.अविनाश मिश्रीलाल झावर आणि श्री.अभय मिश्रीलाल झावर यांनी खरेर्द केले होते. श्री अजय मिश्रीलाल झावर यांचा १२.०४.२०१९ रोजी मयत झाली. माझे अशील श्रीमती निलम अजय झावर (पत्नी), श्री कौस्तभ अजय झावर (मलगा), क. मिताली अजय झाव (मुलगी) आणि श्रीमती विजया मिश्रीलाल झावर (आई), त्याच्या एकमेव कायदेशीर वारस आहेत पाझे अशील आणि वरील नावाचे वारस, मालमात्याचे मालक आहे म्हणून त्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी व त्या मालमत्तेच्या विरुद्ध किंवा इतर व्यक्तीं कडून दावे ऑमंत्रित करण्यासाठी मल ही सार्वजनिक सुचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. विक्री, मार्टगेज, चार्ज, भेट, गहाण शुल्क, धारणाधिकार भेटवस्तू, वापर, ट्रस्ट, गृहीतक, शीर्पकाचे हस्तांतरण किंवा उक्त मालमतेमधील कोणतेही फायदेशीर हित / किंवा उक्त विरुद्ध कोणत्याही स्वरूपाचा दावा / हक्क असणाऱ्या व्यक्तीने कागदोपत्री पुराव्यासह कार्यालय क्रमांक बी—५, पवनसूत सी. एच. एस लिमिटेड, प्लॉट क्र. ५५ सेक्टर २१, खारघर, रायगड, महाराष्ट्र ४१०२१० येथे खाली स्वाक्षरी केलेल्यांना या तारखेपासून **चौदा (१४)** दिवसांच्या आत लेखी कळवणे आवश्यक आहे. असे न केल्यास असे गृहित धरले जाईल की असे कोणतेही दावे नाहीत आणि असल्यास, ते माफ केले आहेत किंवा सोडन दिले आहेत आणि माझ्या अशील चे स्पष्ट शीर्षक आहे.

मालमत्तेचे विवरण शांती इंडस्ट्रियल प्रिमाइसेस को—ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या रु. ५० चे १० (दहा) पृ पेड—अप शेअर्स क्र. ११२१ ते ११३० (दोन्ही समावेशी) शेअर सर्टिफिकेट क्रमांक १६६ अंतर्ग आणि औद्योगिक युनिट क्र. १९३, पहिला मजला, सी—विंग, शांती इंडस्ट्रियल प्रीमाईसीस कॉ—ऑपेरिटिव्ह् सोसायटी लिमिटेड, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८० सुमारे ६७२ चौ. फूट किंवा ६२.४३ चौ. मीटर कार्पेट क्षेत्रफळ मुलंड (पश्चिम) गावाच्या सिटी सर्व्हें क्रमांक ७३३ हिसा क्रमांक १, २, ३ आणि ७३४ असलेल्या जिमनीच्या तुकड्यवर आणि पार्सलवर आहे

दिनांक: ११ मे २०२३

वकीत

### जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्यात वेते की, **फरीद अहमद शेख** हे **सदनिका क्र. ३०**१ डी विंग, तिसरा मजला, गुलमोहर हेरीटेज डी विंग को.ऑ.हौ.सो.लि.,गांव मौजे निळेमोरे,नालासोपा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर चे मालक आहेत तरी त्यांचे **दिनांक १८/०८/२०२१** रोजी निधन झाले आहे त्यांनी नामनिर्देशन केलेले नव्हते त्यांच्यापव यांची **पत्नी मैमना बेगम फरीद अहमद शेख** यांचेही **दिनांक २७/०३/२०१८** रोजी निधन झाले आहे आणि गाता **फरीद अहमद शेख** यांच्या पश्चात **१)साय**र परवेज अली (विवाहीत मुलगी), २)साजिदा अली (विवाहीत मुलगी), ३)सालिमअहमद फरीदअहमद शेख (मलगा), ४)नसीम अहमद शेख (मलगा) ५)निखतं मजाहिद शेख (विवाहीत मलगी) व ६)वसिग अ**हमद शेंख (मुलगा)** हे त्यांचे वारस आहेत. तरी यापैकी माझे अशील सालिमअहमद फरीद अहमद शेख यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध स्तांतरीत करण्यासंबंधी सहकारी गहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे ज्यासाठी अन्य गरसदार म्हणजेच **१)सायरा परवेज अली (विवाहीत** मुलगी), २)साजिदा अली (विवाहीत मुलगी) )नसीम अहमद शेख (मुलगा), ४)निखत मुजाहि शेख (विवाहीत मुलगी) व ५)वसिम अहमद शेख (मलगा) यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त . संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार, मत्यपत्र, कोट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी राव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध हिस्सा अधिकार नाही व असल्यास तो प्रोडन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सद प्रदुनिकेसंबंधीची पढील योग्य ती कार्यवाही आम अशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यावी

ॲड. निशिगंधा जयंत परब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपव मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प) ४०१ २०३.

### परिशिष्ट- ४ (नियम ८(१))

श्री. दिपक पटेल व श्री. लालजी आर. पटेल फ्लॅट क्र.३४, ३रा मजला तसेच इमारत क्र.३ मधील पोडियम कार पार्किंग क्र.डी११, विजय विलास वेगा बिल्डिंग नं.१ टू ६ को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेड, गाँव कवेसार, घोडबंद रोड, ठाणे-४००६१५ येथील जागेचे मालक आहेत यांच्या वतीने येथे सचना देण्यात येत आहे.

जाहीर सूचना

सदर श्री. दिपक पटेल व श्री. लालजी आर पटेल यांच्याकडन दिनांक ०५.०३.२०१२ रोजीर श्री. योगेश गंगाधर दुगम व श्रीमती सुवर्णा वाय. दुगम यांच्या नावे असलेले भागप्रमाणपर क्र.७२ आहे आणि ते पुढे **श्री. दिपक पटेल** व श्री. लालजी आर. पटेल यांच्या नावे सन २०१ मध्ये करण्यात आले, ते हरवले आहे.

म्हणून सदर जाहीर सूचनेनुसार **श्री. दिपक पटेल** व श्री. लालजी आर. पटेल यांनी सदर फ्लॅटक अन्य कायदेशीर वारसदार किंवा अन्य व्यक्तींकडूर दावा किंवा सदर फ्लॅटच्या विक्रीबाबत आक्षे मागविले आहेत.

म्हणून जर कोणा व्यक्तीस काही दावा असल्यार त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी स्वरुपाल त्यांचे कार्यालय क्र.३२५, ३रा मजला, व्ही मॉल ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ येथे सदर सूचनेपासून **१५ दिवसां**त कळवावे, अन्यथा असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

श्री. दीपक पटेल र श्री. लालजी आर. पटेल यांच्या वती सही/

ठिकाण: मुंबई ॲडव्होकेट सुवर्णा गोवित दिनांक: ११.०५.२०२३

#### जाहीर सूचना येथे सामान्य जनतेस सचना देण्यात येत आहे की. श्री.

जयेश बाळकष्ण राजपत आणि रयथ्था जिग्नेश हसमखभाई हे मे.आयसी फ्रटी बस्ट बेव्हरेजेस या नावाने आणि शैलीने भागीदारी संस्थेची स्थापना /घटना प्रक्रियेत आहेत, त्यांचे नोंदणीकत कार्यालय खोली क्र.२०९, समता नगर, जुह लेन, सी.डी.बर्फीवाला रोड, खजरवाडी जवळ, अंधेरी (पश्चिम), मंबई ४०० ०५८ आणि कोणत्याही व्यक्तीला मे.आयसी फ्रूटी बस्ट बेव्हरेजेस संदर्भात कोणतेही अधिकार, शीर्षक, धारणाधिकार, सुविधा, फायदे आणि उपभोग्यता असल्यास खाली नमद केलेल्या पत्त्याव त्यांचा/तिचा/त्यांच्या हकाचा दावा नमूद करावा. या सचनेद्वारे माझे अशिल श्री. जयेश बाळकृष्ण राजपूत आणि रयथ्था जिम्नेश हसमुखभाई हे सामान्यपणे जनतेला सचित करतात की. ते फक्त मे आयसी फटी बस्ट बेव्हरेजेस चे भागीदार आहेत आणि ज्यांचे वरील संस्थेच्या नावाने कोणतेही व्यवहार असल्यास त्यांनी आत्ता आणि पुढे माझे अशिल श्री. जयेश बाळकृष्ण राजपूत आणि रयथ्था जिम्नेश हसमुखभाई यांच्याशी संपर्क साधावा. सहाय्यक दस्तऐवजांसह प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत त्यांच्याकडून कोणताही दावा प्राप्त झाला नाही, जर असेल तर, त्यात अयशस्वी झाल्यास, येथे भागीदार त्यांच्याकडून किंवा यांच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींकडून कोणताही दावा आणि हस्तक्षेप न करता. त्यांनी आयसी फ्रटी बस्ट बेव्हरेजेसच्या नावाने आणि शैलीमध्ये भागीदारी संस्थेच्या स्थापनेसह पुढे जाईल.

सही/-(मोहित यादव) वकील

पत्ताः २८८, प्रेम नगर, इर्ला, एस.व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३ मोबाईल: ९७०२१३०२०८

adv.mohit.yadav31@gmail.com दिनांक: ११.०५.२०२३ ठिकाण : मुंबई

### जाहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे

वाघोली, ता वसई, जि पालघर, येथील १ स . नं . ६३, हि . नं . २, क्षेत्र - ३८० . ०० चौ . मिटर ास . नं . ६५, हि . नं . ४ ∕२, क्षेत्र - २४५ . ०० चौ .मिटर, अशा मिळकती श्री .किशोर भाऊ नाईव द्यांच्या नावे, २) स.नं.६३, हि.नं.३, क्षेत्र १३०.०० चौ.मिटर, अशी मिळकत श्रीमती विजया जयवंत नाईक व श्रीमती . वंदना किशोर नाई क्र ह्यांच्या नावे, ३) स . नं . ६५, हि . नं . ४ /१, क्षेत्र २३० . ०० चौ . मिटर, अशी मिळकत श्री . जयवंत भाऊ नाईक ह्यांच्या नावे, ४) स.नं.६५ हि . नं . ९ /१, क्षेत्र - २४० . ०० चौ . मिटर, अर्श मिळकत श्रीमती - विजया जयवंत नाईक ह्यांच्या नावे ) स<sup>.</sup>नं ६५, हि नं .९/२, क्षेत्र-२४**० .०** गै.मिटर, अशी मिळकत, श्रीमती वंदना किशो नाईक, हयांच्या नावे मालक म्हणन वर्णिलेली असन सदर जिमन मिळकती अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता व तरं मा नगररचनाकार, बसई विरार शहर महानगरपालिका ह्यांना उद्देशून नामाधिकार दाखल Title Certificate) देण्यासाठी सदर प्रकरण आमच्याकडे आमच्या अशिलांनी सोपविलेले आहे तरी सदर मिळकतीं सबंधाने कोणाहीकडे हेतसबंधाच्या दृष्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वाटप बारसाहक्क, मृत्यूपत्र, पोटगी, बोजा, कोर्टाचे द्मवे /निकालपत्र, वसुली दाखले वा कब्जाहक्क; कुळ वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल त त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ११ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासक आपली हरकत आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यग शिवम शॉपीग सेंटर, १ ला माळा, नालासोपारा प ता वसई, जि.पालघर येथे सादर केली पाहिर अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्क असल्यास तो सोइन देण्यात आला आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आह असा नामाधिकार दाखला (Title Certificate रण्यात येईल ही नोंद घ्यावी . देनांक ៖ ११/०५/२०२३ सही /-

पेन वकील ॲन्ड सन्सकरित अंड · वेन्सन विल्यम पेन

### जाहीर सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता वकिलाद्वारे येथे सचना देण्यात येत आहे की, श्री. वेदाव्यास एस. भट (३३.३३%) हे (१) श्री. मकरंद पी. गाडेकर (३३.३४%) (२) श्रीमती वंदा एम. गाडेकर (३३.३३%) . गंच्यासह फ्लॅट क्र.३०५, ३रा मजला, क्षेत्रफळ ४६० चौ.फु. अर्थात ४२.७३ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र) या जागेचे आणि कार पार्किंग क्षेत्रफळ १० चौ.फ्. (बिल्टअप) असलेले बेसमेंटमधील कार पार्किंग क्र.बी-१९, ए विंग, आकृती नोवा ए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., आकृती निहारीका कॉम्प्लेक्स, साईवाडी, एन.एस. फडके रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ या जागेचे सह-मालक सदस्य आहेत, यांचे २१.०६.२०१२ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले आणि श्री. वृंदा एम गाडेकर यांनी मयत सहस्य श्री वेटाव्यास एस भट यांच्या नावे असलेले शेअर्स सोसायटीमधील सदर फ्लॅट त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज केला

अन्य दतर कायटेशीर वारमटार श्री विनय वेटाव्यार भट (१६.६७%) यांनी मयत सदस्य श्री. वेदाव्यास एस. भट यांच्याद्वारे धारण ३३.३३% शेअर्सकरिता श्रीमती वृंदा एम. गाडेकर यांच्या नावे दिनांक २८ एप्रिल, २०२३ रोजीचे नोंदणीकृत मुक्तत करारनामानुसार त्यांचे संबंधित अधिकार मुक्त केले आहेत. माझे अशील श्रीमती वृंदा एम. गाडेकर (६६.६६%) व श्री. मकरंद पी. गाडेकर (३३.३३%) यांच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सोसायटीचे भांडवलातील मयत सदस्याचे सदर शेअर्स व हित हस्तांतरणास कायदेशीर वारसदार, आक्षेपकर्ता किंवा दावेदार यांच्याकडून सोसायटीचे भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास त्यांचे दावा/आक्षेप पष्ट्यर्थ दस्तावेज व इतर पराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून **१४ (चौदा)** दिवसांच्या कालवधीत दावा किंवा आक्षेप मागविण्यात येत आहेत. जर विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त झाल्यास सोसायटीकडून सोसायटीच्या उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे सोसायटीचे भांडवल, गलमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित यासः व्यवहार करण्यास मोकळीक असेल

दिनांक: ११.०५.२०२३ सही/ सिमरन जुमानी ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायालय मोबा.:९३७२११२०३२

### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित, **डीसीबी बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेश ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ मधील नियम ३ सह वाचण्यात येणाऱ्या कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत खालील नमूद दिनांकांना एक मागणी सूचना पाठवली, ज्यात कर्जदार यांना सुचनेत नमूद रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले होते.

ı	अ.	कजेदार/	प्रतिभूत मालमत्तेचे	थकबाकी	मागणी सूचना	ताबा
ı	क्र.	जामिनदाराचे नाव	वर्णन	देयके	दिनांक	दिनांक
I	१	श्री. सन्नी जयेंद्र	फ्लॅट क्र.९०३, ९वा मजला,	₹.	२९.०४.२०२१	१०.०५.२०२३
ı		माणेक, श्री. जयेंद्र	निलम को-ऑप.हौ.सो.	५८,३१,९९५.९८		
ı		वल्लभदास माणेक, श्री.	लि., सीटीएस क्र.७१/ए,			
ı			७१/बी, टीका क्र.५,			
ı		श्रीमती शिल्पा जयेंद्र	खारकर आळी, कमिशनर			
ı		माणेक	कार्यालयाजवळ, ठाणे			
ı			(प.)-४००६०१.			
I	तसेच	व त्या बरोबर सूचनेच्य	। प्राप्तीच्या दिनांकापासून ६	० दिवसांच्या आत	सदर सूचनेत नम	रूद रक्कम जमा

करण्याच्या तारखेपर्यंत व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले

सदर कर्जदार हे मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असल्याने कर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरित प्राधिकृत अधिकारी यांनी सदर हायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत वरील नमूद केलेल्या नावांपुढील तारखेला वरील वर्णन केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक** 

विशेषतः कर्जदार आणि आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असे कोणताही व्यवहार केलेला असल्यास तो **डीसीबी बँक** लिमिटेडच्या वरील नमूद रक्कमेच्या भाराधीन असेल. ठिकाण: ठाणे

प्राधिकत अधिकारी डीसीबी बँक लिमिटेड दिनांक: ११.०५.२०२३

DCB BANK

प्राधिकत अधिकारी

डीसीबी बँक लिमिटेड

# मागणी सूचना

(सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत)

**दीसीबी बँक लिमिटेड**ने खालील कर्जटार सह-कर्जटार तारणकर्ता व जामिनटारांना निवासी जाग आणि/किंवा व्यवसाय विकासाच्या उद्देशाने डीसीबी बँक लिमिटेडच्या नावे योग्य नोंटणी/न्याय्य तारण गहाण खत निर्मित करून कर्ज सुविधा मंजूर केली होती. सदर कर्जाचे पुन:प्रदान अनियमित झाले असून सदर खाते भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्देश व मार्गदर्शक तत्वांनुसार निष्क्रीय मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

डीसीबी बँक लिमिटेड त्यामुळे सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत त्यांचे हक्व वापरले असून कर्जदारांना सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** एकूण थकित कमेचे प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांनासुद्धा याद्वारे पुन्हा जाहीररीत्या निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी संपर्ण थकबाकी तसेच आज पर्यंतचे प्रभार व व्याज रकमेचे प्रदान सदर सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत करावे अन्यथा डीसीबी बँक लिमिटेड सदर मालमत्तेचा ताबा घेवन व ती जमा करणे व थिकत रकमेसंदर्भात विक्री रक्कम जुळवून घेण्यासाठी सर्व वा कोणताही कायदेशीर हक्क

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांना येथे मालमत्तेच्या मालकीमध्ये तिसऱ्या पक्षाचे

ाहत	सबध ।नमाण करण्यास म	नाइ करण्यात यत आह.	
अ.	कर्ज खाते	कर्जदार, सह-कर्जदार	गहाण मालमत्तेचे
क्र.	क्र.	व जामिनदारांचे नाव	पत्ता
१	डीआरएचएलएमएमओ	१. श्री. अक्षय सुरेश	फ्लॅट क्र.००६, क्षेत्रफळ २२५ चौ.फु.
	००५३१५७७	रेवाळे,	कार्पेट क्षेत्र, तळमजला, विंग डी, साई
		२. श्रीमती सुरेखा सुरेश	सदन म्हणून ज्ञात इमारत, जमीन सीटीएस
		रेवाळे	क्र.६(भाग), ७, ७/१ ते ७/३, ९, ९/१
			ते ९/४ आणि १०(भाग), सर्व्हे क्र.२५६
			व २५७, गाव मुलुंड (प.), ता. कुर्ला,
			जि. मुंबई येथील मालमत्तेचे सर्व भाग व
			खंड.
	मागणी सूचना	मागणी सूचना रक्कम:	-
	दिनांक:१७.०४.२०२३	रु.५०,०८,४५१.००	
2	डीआरएचएलकेईसी	१. श्री. प्रकाश रामलखन	फ्लॅट क्र.ए२, तळमजला, ए विंग, क्षेत्रफळ
	००५६२०९२	सिंग, २. श्रीमती शशी	३८.४१ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, वरुण हाईटस्
	डीआरबीएलकेईसी	श्रीप्रकाश सिंग, ३. मे.	म्हणून ज्ञात इमारत, वरुण हिल रेसिडेन्सी,
	००५६५९१५	श्री ऑटो गॅरेज, मालक	जमीन सर्व्हे क्र.९७, हिस्सा क्र.ए/१भाग
		श्री. प्रकाश रामलखन	आणि सर्व्हे क्र.९७, हिस्सा क्र.ए/१०भाग,
		सिंग यांचे मार्फत	प्लॉट क्र.१५ ते २७, गाव बेलवली,
			ता. अंबरनाथ व जिल्हा ठाणे, कुळगाव
			बदलापूर नगरपरिषदेच्या मर्यादेत.
	प्रांगणी सन्त्र	गागारी मन्त्रा स्कर्मः	_

₹.२०,९४,२३०/-

#### **ABHIJIT TRADING CO LTD** CIN:L51909DL1982PLC241785

दिनांक:१८.०४.२०२३

दिनांक: ११.०५.२०२३

ठिकाण: मुंबई/ठाणे

Regd. Office: Chl No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon (W) Mumbai 400062 IN Corp. Off:16/121-122, Jain Bhawan, Faiz Road, W.E.A Karol Bagh, New Delhi-110005. Email Id- abhijitrading@gmail.com, Website- www.abhijittrading.in Ph. 011-23637497

# Audited Financial Result for the Quarter and year Ended 31.03.2023

		(	Quarter Ended			Year Ended		
No. Particulars		01.01.2023 to 31.03.2023 (₹) Audited	01.10.2022 to 31.12.2022 (₹) Unaudited	01.01.2022 to 31.03.2022 (₹) Audited	01.04.2022 to 31.03.2023 (₹) Audited	01.04.2021 to 31.03.2022 (₹) Audited		
1	Total Income from operations	13.97	13.43	33.46	49.41	54.95		
2	Net Profit / Loss for the period before tax and exceptional items	(2.88)	9.86	28.99	21.01	41.03		
3	Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional items)	(2.88)	9.86	28.99	21.01	41.03		
4	Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional items)	(8.59)	9.86	18.44	15.29	30.47		
5	Total Comprehensive income/ loss for the period [comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax)]	(8.59)	9.86	18.44	15.29	30.47		
6	Paid up equity share capital	146.62	146.62	146.62	146.62	146.62		
7	Reserve (excluding revaluation reserve) as shown in the balance sheet for previous year	-	-	-	-	774.17		
8	Earning per share (of Rs. 10/- each) Basic & Diluted	(0.59)	0.67	1.26	1.04	2.08		

Note
Note 1. The above is an extract of the detailed format of quarterly and year end financial results filed with the stock exchange under regualtion 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015. the full format of the quarterly and year end financial results are available on the company's website www.abhijittrading.in and also on the website of BSE Limited i.e www.bseindia.com

For and on behalf of board of directors of ABHIJIT TRADING CO LTD

Virendra Jain Managing Director DIN: 00530078 Date: 10.05.2023

दिनांक: ०९ मे, २०२३

#### तपशील 38.03.23 38.82.22 38.03.22 38.03.23 38.03.22 खापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न ९२०१.४६ ८७४९.१९ ३३९२८.४८ १२४३२.९३ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व #) १७२६.७३ १७०५.६१ १३४७.९३ ५०५६.५३ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकती व्याज पूर्व #) १७२६.७२ १७०५.६१ १३४७.९२ 4048.43 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मव

बालु फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन:एल२९१००एमएच१९८९पीएलसी२५५९३३

नॉदणीकृत कार्यालयः ५०६, ५वा मजला, इम्पिरीयल पॅलेस ४५, तेली पार्क रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९. मोबा: ८६५५०७५५७८ ई-मेल:compliance@baluindustries.com, वेबसाईट:www.baluindustries.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकती व्याज नंतर #) १५२३.८४ ११४५.२० १०६३.६७ ३८९१.२९ २९८४.४३ जलावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) १५२७.५६ ११४३.५९ १०६२.३० 3900.24 3008.60 प्रमभाग भांडवल ८३३६.४९ ८३३६.४९ 8238.88 ८३३६.४९ ८२३१.४९ राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्य लेखापरिक्षाित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे ७६३१.२५ उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) . मूळ १.८३ १.३७ १.४३ ४.६७ 8.04 . ू ≀. सौमिकृत १.८३ १.३७ ३.६१

टीप: १. रजि.४७(१)(ब) नुसार एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती: कार्यचलनातन एकण उत्पन्न ८३६८.०१ ७७११.५२ ८७४८.८६ २८१८६.५१ २९३५८.४२ करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १३६१.५६ १३९०.५५ १३७५.०६ ४३६४.६७ 38.558 <sub>करानंतर</sub> कालावधीकरिता निव्वळ नफा∕(तोटा) ८३0.१४ दिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अंटर डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षा

सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.baluindustries.com वेबसाईटवर आणि स्टॉक

त्क्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बाल् फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडकरित सही/ जसपालसिंग चांडोक

<sub>ञ्यवस्थापकीय</sub> संचालव डीआयएन:00८१३२१८

ठिकाण : मुंबई

अर्शप्रीत कौर करवा